

sprechen पिशितम् *Stübehen* ursprünglich gestanden. — 3) f. *Naradostachys Jatamansi* (जटामोसी) *Dec. H. an.* (wo मोसिका zu lesen ist). *Med.*; vgl. मोस und मोसी.

पिशितभुज् (पि० + भुज्) adj. *fleischessend*; m. *Fleischesser* VARĀH. BRH. S. 15, 27.

पिशिताश (पि० + आश) adj. *dass.*; m. Bez. *fleischessender Dämonen*, wie der *Rakshas* (RĀGA-TAR. 3, 76) und *Piçākā* (HARIV. 14693. 14719).

पिशिताशन (पि० + अशन) adj. subst. *dass.* MBH. 3, 10936. *Suçr.* 1, 206, 12. Bez. des *Wolfes* MBH. 1, 5586. *यत्नराजसंघाः रौद्राश्च पिशिताशनाः* R. 1, 35, 18. *यत्नरोगोपाणाश्चैव ये चान्ये ऽनाः* R. GORR. 1, 36, 18. *राजसान्पिशिताशनान्* R. SCHL. 1, 32, 15. subst. = *Rakshas* MBH. 6, 4100. ÇĀK. 75. = *पिशाच* HARIV. 14720. 14761. *Kinder der Nikashā* HALĀJ. 1, 119.

पिशिताशिन् (पि० + आशिन्) adj. subst. *dass.* H. 429. *पिशिताशिषु चात्येषु* — राजा भविष्यसि MBH. 1, 3479. *राजसाः पिशाचाश्च तथान्ये पिशिताशिनः* 6, 3833. *प्रवृत्तरत्नःपिशिताशिदिष* R. 5, 11, 8. N. eines Wesens im Gefolge des *Çiva Vājpi* zu H. 210; vgl. HARIV. LANGL. I, 513.

पिशी f. = *पिशिता* = *जटामोसी* RĀGA. im ÇKDR.

पिशील n. (hölzernes) *Gefäß, Napf* ÇAT. Br. 2, 5, 3, 6. *पिशीलवीणा* (nach dem Comm. auch *पूर्ववीणा* genannt) *ein best. Saiteninstrument, eine Art Gitarre, deren Saiten über einen Kasten gespannt sind*, LĀTJ. 4, 2, 4, 5.

पिशीलक n. = *पिशील* Schol. zu KĀTJ. ÇR. 494, 15, 16.

पिष्णुन URĀDIS. 3, 55. 1) adj. (f. स्त्री) NIR. 6, 11. *der da hinterbringt, verrät, nachthellig über Andere spricht, verleumdet, verrätherisch, verleumderisch*; subst. *Hinterbringer, Verräther, Verleumder*; = सूचक und खल AK. 3, 1, 47, 4, 48, 130. H. 380. an. 3, 392. *Med. n.* 91. fg. HALĀJ. 2, 19 f. *Viçva* bei UÓGVAL. zu URĀDIS. 3, 55. *शिश्रिते शक्रः पिष्णुनेद्यो वधम्* RV. 7, 104, 20. VS. 30, 13. *Āhānd. Up.* 7, 6, 1. M. 3, 161, 4, 214, 11, 50. *JĀĀN.* 1, 165. 3, 211. R. 1, 6, 11. VARĀH. LAGHÚ. 2, 19. PAÑKĀT. I, 1, III, 245. Spr. 436. 2198. 2234. *निसर्गो* RĀGA-TAR. 6, 197. *पिष्णुनवाद्भिरितिः* HIT. I, 129. Spr. 583. *पिष्णुनां ये न भाषन्ते मित्रभेदकरीं गिरम्* MBH. 13, 6646. *मनुष्यधर्म* Spr. 1763. Das n. *Hinterbringeret* MBH. 14, 1025. In comp. mit einem obj. *Etwas verrathend, an den Tag legend*: तुत्यानुरागो VIKR. 32. *अयुत्थितामिपिष्णुनेः* (धूमैः) RAGH. 1, 53. *पुत्रप्रीतिं* (चतुस्) ÇĀK. 109, 8. *नेत्रं तत्रप्रधनपिष्णुनं कारवम्* MEGH. 49. KATHĀS. 45, 368 (wo bhāvī-*greyah-prathama-piçunair* zu lesen ist). BHĀG. P. 1, 11, 37. RĀGA-TAR. 4, 371. *आत्ममनोऽनुःखपिष्णुनम्* adv. AMAR. 97. Mit खल *Bösewicht* wechselnd VĀSĀVAD. 5, 1, 2. *schlecht, schändlich*, als Beiw. von अहंकार *Hochmuth* Spr. 300. — 2) m. a) *Baumwolle* (bleibt an den Kleidern hängen und wird dadurch zum *Verräther*) H. an. Möglicherweise ist aber st. कार्पास zu lesen कप्यास्य, welches wie das gleichbedeutende कपिवल्क ein Bein. *Narāda's* (s. u. c.) sein könnte. — b) *Krähe* *Med.* — c) Bein. des Klätschers *Nārada* H. 849. *Med.* — d) Bez. eines, schwangeren Frauen gefährlichen *Kobolds* MĀRK. P. 51, 65. — e) N. pr. eines Brahmanen HARIV. 1189. — f) N. pr. eines Ministers des *Dushjanta* ÇĀK. 80, 28. 95, 20. — 3) f. स्त्री N. einer Pflanze, *Medicago esculenta* Rottl. *Rowb.* AK. 2, 4, 21. H. an. (lies स्पृक्ता st. सूक्ता). *Med.* — 4) *Saffran* (der *Verräther untreuer Geliebter*) AK. 2, 6, 3, 26. H. 645, Sch. H. an.

*Med. Viçva* a. a. O.; vgl. संकोच०. — Führt man *पिष्णुन* auf 1. *पष्* zurück, so wäre die ursprüngliche Bedeutung *Späher* (vgl. स्पश). Vgl. *पैष्णुन, पैष्णुन्य*.

*पिष्णुनता* (von *पिष्णुन*) f. *Hinterbringeret, Klätscheret* BHARTY. 2, 45.

*पिष्णुन्य* (wie eben), *अनयति* *verrathen, an den Tag legen*: *गतमुपरि घनानाम्* — *पिष्णुनयति* *रथस्ते शीकरक्लिन्ननेमिः* ÇĀK. 166.

*पिष्*, *पिर्नष्टि* DRĀTUP. 29, 15. *अपिनट्*, (सम्) *पिणाक्*, *पिण्डि* KĀÇ. zu P. 3, 4, 65. BHĀG. P. 6, 8, 22. (*निष्*) *पिषेयम्*, (*प्रति*) *अपिषत्*, *अपिषन्*; erhält keinen *Bindevocal* KĀR. 6 aus *SIDDH. K.* zu P. 7, 2, 10. *पिपेय*, *अपिषत्*, *पेत्थति*, *पिष्ठा*, *पेष्णुम्*; ep. auch *med. zerreiben, zerstampfen, mahlen, zermalmen* DRĀTUP. *अथैव* *अवघ्नति कृत्यथैव* *पिनष्टि पिषती* RV. 1, 191, 2. 10, 136, 7. AV. 19, 28, 9 (wo *पिष* zu lesen ist). ÇAT. Br. 2, 6, 4, 5, 6, 6, 4, 9. ताण्डुलान् KĀTJ. ÇR. 2, 5, 6. धानाः P. 2, 3, 56, Sch. PĀR. GRHJ. 2, 15. GORR. 2, 6, 8, 7, 18. *Suçr.* 1, 33, 3. *चन्दनम्* MBH. 4, 632. Spr. 1778. *पिषे गात्रोद्वर्तनम्* MBH. 4, 632. *पिषे* माधु *विलेपनम्* 261. *पिष्यमाण* ÇAT. Br. 5, 2, 3, 2. KĀTJ. ÇR. 2, 5, 9. *उदपेषम्* (absol.) *पिनष्टि* mit *Wasser*, in *Wasser zerreiben* P. 3, 4, 38, Sch. 6, 3, 58, Sch. *तैलपेषं* पि० 3, 4, 38, Sch. *शुष्कपेषम्*, *चूर्णपेषम्*, *वृत्तपेषम्* 3, 4, 35. *शुष्कपेषं* *पिनष्णुर्वेमि* BHARTY. 6, 37. *तथैव तान्निपतितानपिषन्गजवाजिनः* MBH. 10, 418. 411. *लोभमवशं* *तरसा* *पिनष्मि* PRAB. 78, 5. भूमौ *पिनषाम* *भानुम्* BHARTY. 12, 18. *पिपेषास्य* *रथं* *तया* (*शिलया*) 14, 80. *एष* *पेत्थाम्यरीन्* 16, 38. *अपिनट्* *रथानीकम्* 17, 66. *पेष्णुमारम्भि* *च* *क्षितौ* 15, 58. *ते* *पिष्यन्ते* *शिलापेषैर्यथैते* *पापकारिणाः* MĀRK. P. 14, 72. *अपिनातां* (pass.) *सकृन्ने* *हे* *तदेकं* *वनौकसाम्* BHARTY. 15, 69. *पिनष्टि* *चेत्चाकून्* (die *Venus*) so v. a. *vernichten* VARĀH. BRH. S. 9, 17. Nach P. 2, 3, 56 in der übertr. *Bed. zermalmen, stark mitnehmen* (हिंसायाम्) mit dem gen. des obj.: *चौरस्य* *पिनष्टि* Sch. *पेष्णुं* *भुवनद्विषाम्* ÇĀÇ. 1, 40. Eine Form mit langem *Wurzelvocal* in der folg. Stelle: *ये* *अपिषन्त्ये* *अदिकून्* (*इषुम्*) *द्वे* (das *Gift*) *zerrieben, die den Pfeil bestrichen* AV. 4, 6, 7. *partic.* *पिष्टं* *gemahlen*: *माषाः* AV. 12, 2, 53. MĀRĀK. 91, 10. 157, 19. VARĀH. BRH. S. 75, 9. KATHĀS. 6, 41. P. 4, 2, 92, Sch. *अर्घं* KĀTJ. ÇR. 5, 1, 4. अ० 13. ÇAT. Br. 2, 6, 4, 5. n. 1) *Mehl* AIT. Br. 2, 9. ÇAT. Br. 1, 1, 3, 2, 4, 2, 6, 5, 4, 6. ÇĀÑKH. GRHJ. 4, 19. KAUC. 71. MBH. 12, 1324. *Suçr.* 2, 158, 1. 2. *पिष्टान्न* 135, 11. *पष्णु* *ein aus Mehl geformtes Opferthier* M. 5, 37. RĀGA-TAR. 3, 7. *पिष्ट्याः* *कल्पः* AV. PARIÇ. in *Verz. d. B.* H. 90, 6. *पिष्टित* KATHĀS. 2, 56. *पिष्टाद्* BHĀG. P. 6, 6, 41. *पिष्णु* 4, 7, 4. *न* *पिनष्टि* *पिष्टम्* *er mahlt kein Mehl* so v. a. *thut keine unnütze Arbeit* 5, 10, 24. *पिष्टपेष* *Mehlmahlen* so v. a. *unnütze Arbeit* 14. *पिष्ट* m. *Gebäck* ÇABDAR. im ÇKDR. u. *पिष्टक*. Vgl. गुड०, *पैष्ट*. — 2) *Blei* (*platt gestampft*) RATNAM. im ÇKDR.; vgl. *चीनपिष्ट*, *परिपिष्टक*.

— *caus.* *पेषयति* *dass.* ÇĀÑKH. GRHJ. 1, 19, 20. MBH. 1, 3223. *Suçr.* 2, 350, 14. 357, 12. *मधुकमलपेषितम्* 380, 17. 222, 20. Nach DRĀTUP. 32, 31, v. 1. = *पिञ्ज*, *पिञ्जयति* *zu nahe treten; stark sein; nehmen; wohnen*; vgl. *पिम्*.

— *अनु* *anrühren, anstossen*: *दाडेन* KĀTJ. ÇR. 25, 1, 16.

— *अव* *zerreiben* *Suçr.* 2, 238, 17.

— *आ* *drücken, anrühren* AV. 20, 133, 1. तं *पाणिनापेषं* *बोधयां* *चकार* ÇAT. Br. 14, 5, 4, 15. *यदापिषेपं* *मातरं* *पुत्रः* *प्रमुदितो* *धर्यन्* VS. 19, 11.

— *उद्* *zerquetschen, zerdrücken*: *भीमबाहुबलोत्पिष्टे* *विनष्टे* *राजसे*